

May 22, 2025

Scrip Code: 530289

To, Listing Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

<u>Sub: Intimation regarding publication of Audited Financial Results for the Fourth Quarter and Year ended March 31, 2025</u>

Ref: Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Audited (Standalone and Consolidated) Financial Results of the Company for the fourth quarter and year ended March 31, 2025 published in the following newspapers on Thursday, May 22, 2025:

- 1. The Free Press Journal (English Newspaper)
- 2. Navshakti (Marathi Newspaper)

You are requested to take the same on record.

Thanking You,

Yours faithfully,
For **S P Capital Financing Limited**

Sureshchand Premchand Jain Managing Director DIN: 00004402

Encl: As above

REHABILITATION SOUGHT | Accused lived with family on fourth floor; vacated room for repairs; didn't take permission for work

Man held a day after slab collapse kills 6 in Kalyan

KALYAN

A day after six people were killed and six others injured after a fourth-floor concrete slab collapsed onto the ground in Kalyan, the Kolsewadi police on Tuesday night arrested a 40-year-old man in whose room renovation work was underway. The accused has been identified as Krishana Lalchandra Chaursiya, who lived with his family on the fourth floor and had recently vacated the room for repairs.

An FIR has been filed under sections 105 (culpable homicide not amounting to murder), 125(A)(B) (acts endangering life or personal safety of others) of the Bhartiva Nyay Sanhita, section 44 (permission for development on land) of the Maharashtra Regional and Town Planning Act, and section 2(2) (procedure for obtaining development permission) of the Unified Development Control Promotion Regulation.

Kalyanji Ghete, ACP from Kalvan division, said, "The accused was arrested hours after the incident. He was produced in court and remanded



into police custody for further investigation. We are carrying out the investigation; if anyone is found responsible in this matter, then legal action will be taken. During the preliminary enquiry, it was shown that Chaursiya did not take any appropriate permission from the society and the authority concerned."

The complaint was filed by Sachin Tamkhede, a ward officer of Kalyan-Dombivli Corporation Municipal (KDMC). The forensic team collected samples, including sand, soil, tiles, bricks, and cement from the Saptshrungi Co-operative Housing Society and sent them to a forensic lab

in Mumbai to verify the quality of the materials used. A KDMC official said the residents have been shifted to Nutan Vidyalay in Kalyan East as a temporary shelter. KDMC is also providing them with

breakfast and meals.

An eyewitness resident said, "I was seated outside the house with a neighbour when I heard a strong thud. I don't know what it was, but I promptly stepped out of the building and found dust spreading across the area, and some people were trapped."

Other residents claimed no notice was ever served and demanded rehabilitatio. Among those killed were first-

Waste removed. drain cleared



MUMBAI: In response to the photo published under the 'Reader Reporter' column on May 15, titled 'Rubbish piles up outside major park,' the BMC clarified in a written response to the FPJ that the solid waste management staff from D Ward promptly attended to the complaint.

On behalf of the civic body, the spokesperson said, "Upon receiving the complaint, the staff concerned carried out the necessary cleaning operations at the Amarsons Park, on Bhulabai Desai Road. including removing garbage and clearing the choked drain."

The response added that measures are being implemented to ensure routine monitoring of the area to prevent such occurrences in



@ freepressiournal.in **Cabinet nod for** ₹6,394.13cr **Poshir water**

project The state cabinet has granted administrative approval for the Rs6,394.13 crore Poshir water project in Karjat. The project proposes the construction of a dam on the Poshir

MURDER OF EX-SENA CORPORATOR'S SON FIVE YEARS AGO

'No body, no evidence': Court acquits two men

residence on

THANE

The principal district and sessions court in Thane has acquitted two men accused of murdering the 26-year-old son of former Shiv Sena corporator Manik Babu Patil, citing a lack of conclusive evidence and the failure of the police to produce the victim's

The judgment, delivered by Principal Judge SB Agarwal, stated that the prosecution had failed to establish a complete chain of circumstantial evidence linking the accused to the crime. "Looking at all the aforesaid evidence, it cannot be said that the chain of circumstances is completely pointing to the guilt of the accused, especially in a case where the body of the deceased is not found," the court observed.

The accused - Gaurav Rajesh Singh, 27, and Sachin **Victim Rakesh Manik Patil was** shot dead at his

September 20, 2020 Sarjerao Patil, 25, the latter being the stepson of Manik Patil - were charged with shooting Rakesh Manik Patil point blank at his residence

According to the prosecution, a long-standing family feud over property had created tension between Rakesh and his stepbrother, Sachin. On the morning of the incident, Rakesh, along with his driver Gauray, had allegedly consumed alcohol at his father's bungalow at Vijav Garden, Ghod Bunder Road. He was later shot while asleep on the sofa, and his body was

on September 20, 2020, and

disposing of the body in Vashi

allegedly dumped into the

Rakesh's wife had filed a missing person complaint at the Kasarvadavli police station on the same day. Manik Patil, who had been hospitalised at Bethany Hospital during the incident, initially suspected his son of robbing their home and also lodged a complaint against him. However, during further investigation, Gaurav Singh reportedly confessed to his involvement, leading to an FIR being registered for murder.

The prosecution based its case primarily on circumstantial evidence including CCTV footage, recovery of the alleged murder weapon (a country-made pistol), and the accused's blood-stained clothes. However, the Forensic Science Laboratory (FSL) reports revealed only inconclusive human blood on the recovered items.

Court cancels bail of 4 after getting caught in another ₹29cr drug case

Charul Shah Joshi

MUMBAI

The special NDPS court has cancelled the bail of four persons arrested by the ATS for their links with 146kg of Mephedrone, seized in September 2019, after they were caught in another drug seizure worth Rs29 crore in Sangli.

The court, while cancelling their bail, observed that the accused had violated the liberty granted by the High Court intentionally. "They seem to be habitual offenders. The persons who are not obeying the court's order are not entitled to be released on bail routinely. Hence, their bail needs to be cancelled," the special court said.

The four accused namely Abdul Razak Shaikh, Suleman Shaikh, Jitendra Parmar and Sardar Patil, were arrested in Vikroli 2019 by the Kalachowki Unit Maharashtra ATS. The four were granted bail by the HC in August 2024 over delay.

As per one of the conditions, the accused were asked to report to the unit on the first Monday of every month. It was informed to the court that they had stopped attending to the unit. On inquiry, it was revealed they were arrested in another drug case. Hence, the prosecution moved a plea for the cancellation of their bail.

The other accused, apart from Pati,l failed to respond to the plea of the prosecution. Patil informed the court that they could not attend the court as the accused are arrested in the case registered with the Vita police station in Sangli.

The court, after hearing the pleadings, noted that, after being released on bail, they have committed another serious crime wherein a huge quantity of contraband, amounting to Rs29 crore, has been recovered from them

Husband arrested for contract killing plot

Raina Assainai

NAVI MUMBAI

In the murder case of a 27year-old woman who was found with throat slit, the Ulwe police have arrested her husband, the main accused, for plotting the murder on Sunday night. The victim. Alveena Adamli Khan, who ran a medical store with her

Rajput, in Khangarsingh Sector 5, was returning home from a relative's place in Mumbai when she was attacked just 50 metres from her residence.

An unidentified man slit her throat with a sharp weapon and fled.

Police have arrested Rajput along with two women who

Kishorsingh allegedly helped arrange the contract killing, while two hired assassins remain at

> The case was registered against an unknown assailant. However, a parallel probe by Crime Branch Unit-2 revealed her husband's unusual calling activity. "He made nine calls to his wife while she was returning home to confirm her loca

tion. There were some calls made on unknown numbers, which were switched off after the murder, and hence our suspicion against Rajput grew," a police officer privy to the investigation said.

Forensic team

including sand.

soil, tiles, bricks, and

collected samples,

52 rooms, some of

which were rented,

great-grandson

Shelar. Sharvil

were evacuated

residents

year-old

Namashvi

Narayan Gujar and her two-

Shelar, who was visiting, was

injured. On the second floor,

Sunita Sahu, her mother

Pramila, and sister Sujata, who

had come to visit, died. Two

others, Vinayak and Shraddha,

were injured and hospitalised.

interrogation, Rajput initially denied involvement, but later confessed to hiring contract killers through intermediaries to kill his wife.

HIND ALUMINIUM INDUSTRIES LTD.

(CIN: L28920MH1987PLC043472) Regd. Office : B-1, Tulsi Vihar, Dr. A. B. Road, Worli Naka, Mumbai - 400 018 Telephone: 022-40457100 Fax: 022-24936888; E-mail: hind@associatedgroup.com; Website: www.hindaluminiumindustries.in

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2025 Standalone Consolidated

	Particulars	Quarter	Year	Quarter	Year	Quarter	Year	Quarter	Year
Sr.	Particulars	ended							
No.		31.03.2025	31.03.2025	31.03.2024	31.03.2024	31.03.2025	31.03.2025	31.03.2024	31.03.2024
		Audited							
1	Revenue from Operation	2.21	3.07	0.33	1.33	2.21	3.07	0.33	1.33
2	Net Profit/(Loss) from the period (before Tax,								
	Exceptional and/or Extraordinary items)	0.59	4.60	2.07	8.54	5.12	10.03	0.9	15.25
3	Net Profit/(Loss) from the period before Tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	0.59	4.60	2.07	8.54	5.12	10.03	0.90	15.25
4	Net Profit/(Loss) from the period after Tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	0.28	2.00	1.55	9.27	4.81	7.43	0.38	15.98
5	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit/(Loss) for the period								
	(after tax) and Other Comprehensive Income								
	(after tax)]	0.30	2.01	1.56	9.32	4.83	7.44	0.39	16.03
6	Equity Share Capital	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30
7	Reserves (excluding Revaluation Reserve as								
	shown in the Balance Sheet of previous year)	-	62.64	-	60.63	_	78.01	-	70.57
8	Earning Per Share (EPS)								
	(before extraordinary items) (of ₹ 10/- each)								
l	Basic:	0.44	3.17	2.46	14.71	7.63	11.80	0.60	25.37
	Diluted:	0.44	3.17	2.46	14.71	7.63	11.80	0.60	25.37
	4	1			<u> </u>	I			

Dated: 21st May 2025

Place : Mumbai

The above is an extract of the detailed Standalone and Consolidated financial results for the year ended 31st March, 2025 filed with BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated financial results for the quarter and year ended 31st March, 2025 are available on the Stock Exchange website www.bseindia.con and on the Company's website www.hindaluminiumindustries.in



For Hind Aluminium Industries Limited Lalit Kumar Daga DIN: 00089905

HINDUSTAN APPLIANCES LIMITED.

REGD. OFFICE.: 1301, 13TH FLOOR, TOWER -B, PENINSULA BUSINESS PARK, SENAPATI BAPAT MARG, LOWER PAREL (W) MUMBAI 400 013 Tel. 022-3003 6565

CIN No .: L18101MH1984PLC034857 | É Mail : info.roc7412@gmail.com

(₹. in Lakhs)

1	Statement of Standalone/Consolidated audited Financial Results for the quarter/year ended 31/03/2025												
	Particulars			Year to date (31/03/2025)	Year to date (31/03/2024)	Three months ended on (31/03/2025)	Three months ended on (31/03/2024)	Year to date (31/03/2025)	Year to date (31/03/2024)				
			Stand	lalone			Consol	idated					
	(Refer Notes Below)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)				
1	Total income from continuing operations (net)	15.67	14.90	62.37	55.14	15.67	14.90	62.37	55.14				
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	2.50	4.37	15.28	13.68	2.29	4.00	14.66	13.21				
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	2.50	4.37	15.28	13.68	2.29	4.00	14.66	13.21				
4	Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	2.50	6.61	15.28	13.68	2.29	6.24	14.66	13.21				
5	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	2.50	6.61	15.28	13.68	2.29	6.24	14.66	13.21				
6	Paid up Equity Share Capital (Face Value of the Share Rs 10/- Each)	998.88	998.88	998.88	998.88	998.88	998.88	998.88	998.88				
7	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	-	-	464.20	448.93	-	-	461.35	446.69				
08	Net Worth	1,463.08	1,447.81	1,463.08	1,447.81	1,460.23	1,445.57	1,460.23	1,445.57				
09	Total Borrowings	-	-	ı	-	3,599.95	3,583.29	3,599.95	3,583.29				
10	Debt to Equity Ratio	-	-	-	-	2.47	2.48	2.47	2.48				
	Earnings per share (of Rs. 10 /- each) (For continuing and discontinued operations) (a) Basic (b) Diluted	0.03 0.03	0.07 0.07	0.15 0.15	0.14 0.14	0.02 0.02	0.06 0.06	0.15 0.15	0.13 0.13				

1) The above is an extract of detailed format of quarterly/annual results for the quarterly/ear ended 31.03.2025 filed with Stock Exchange under regulation - 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the company's website, www.hindustan-appliances.in

FOR HINDUSTAN APPLIANCES LIMITED

KALPESH RAMESHCHANDRA SHAH MANAGING DIRECTOR

S. P. CAPITAL FINANCING LTD.

PLACE .: MUMBAI

DATED: 20TH MAY, 2025

Regd. Off.: The Ruby, 5th Floor, Office No. 5C, South Wing, Level 8th, J K Sawant Marg, Mumbai-400028 Phone: 40372424, Website: www.spcapital.in, E-mail: spcapitalfin@gmail.com, Scrip Code: 530289

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESUILTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH, 2025

	Sr Particulars	Standalone					Sr.	Particulars	Consolidated				
	No.	C	Quarter Ended		Year E	nded	No.			Quarter Ended	ł	Year E	nded
Ш		31/03/2025 (Audited)	31/12/2024 (Unaudited)		31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)				31/12/2024 (Unaudited)		31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)
	1 Total Income From Operation	168.94	131.02	72.41	561.56	255.10	1	Total Income From Operation	168.93	131.02	72.40	561.56	255.10
	2 Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	30.95	9.23	21.31	151.84	73.76	2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and /or Extraordinary Items)	30.95	9.24	21.31	151.84	73.76
Ш	3 Net Profit/(Loss) for the period before tax (After Exceptional and/or Extraoridinary Items)	30.95	9.23	21.31	151.84	73.76	3	Net Profit/(Loss) for the period before tax (After Exceptional and/or Extraoridinary Items)	30.95	9.23	21.31	152.57	73.76
	4 Net Profit/(Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraoridinary Items)	-3.62	7.23	23.92	90.27	56.37	4	Net Profit/(Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraoridinary Items)	-3.44	7.23	23.92	91.50	56.37
	Total Comprehensive Income for the period Composing Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	-94.04	-154.49	48.45	209.81	229.63	5	Total Comprehensive Income for the period Composing Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	-93.86	-154.49	48.45	211.04	229.63
ШΠ	6 Equity Share Capital				601.22	601.22	6	Equity Share Capital				601.22	601.22
	7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.				1,551.32	1,520.45	7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.				1,902.06	1,870.45
	8 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for Continuing and discontinued operations)-						8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for Continuing and discontinued operations)-					
	Basic	-0.06	0.12	0.40	1.50	0.94		Basic	-0.10	0.12	0.40	1.46	0.94
	Diluted	-0.06	0.12	0.10	1.50	0.94		Diluted	-0.10	0.12	0.10	1.46	0.94
_	NOTES:												

- 1. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended 31.03.2025 filed with the stock exchange under Regulations 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations. 2015. The full format of the Quarterly/Audited Financial Results are available on the website of BSE at www.bseindia.com and on Company website. www.spcapital.in
- The above standalone/consolidate results, reviewed by the Audit Committee, were approved by the Board of Directors at its meeting held on 20.05.2025



Date: 20.05.2025

के ऑफ इंडिया BOI

भाईंदर पश्चिम शाखाः शॉप क्र. १५, १६, १७, विशाल बिल्डिंग, स्ट्रीम पश्चिम, जि. ठाणे - ४०११०१. **द्र.:** ०२२-२८१८८५८७, २८१८८५९ ईमेल: BhayanderWest.MumbaiNorth@bankofindia.co.in

कब्जा सुचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ इंडिया**चे **प्राधिकृत अधिकारी** या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून **दिनांक ०६-०२-२०२५ रोजी मागणी सूचना** जारी करून आणि दि. १७-०२-२०२५ रोजीस वत्तपत्रात प्रकाशित करून कर्जदार **सौ. पिंकी राणी चौधरी** यांस सचनेतील एकुण नमूद रक्कम म्हणजेच रु. १२,६०,२२४.०५ <mark>त्यासह २८−०१−२०२५ पासून परिणामांसह पुढील</mark> **व्याज** या रकमेची परतफेड करण्यात सांगितले होते. कर्जदार/हमीदार रकमेची परतफेड करण्यास असमध् ठरल्याने, कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांर्न खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक/प्रत्यक्ष कब्जा सदर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सदर ॲक्टसच्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करुन ह्या २०–०५–२०२

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **बँक ऑफ इंडिया** करिता रक्कम रु. १२,६०,२२४.०५ अधिक २८-०१-२०२५ पासून सांपार्श्विक दराने त्यावरील पुढील व्याजाच्या अधीन राहील.

फ्लॅट क्र. ३०१, ३रा मजला, डी विंग, इमारत क्र. १, रिलायबल गार्डन फेज - १, गाव - जुचंद्र, नायगाव पूर्व, ता - वसई, जि. पालघर, महाराष्ट्र धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग

सीमाबद्धता: उत्तर - ए विंग

रोजी घेतला आहे

दक्षिण – रिलायबल गार्डन कॉम्प्लेक्स

पूर्व - लक्ष्मी प्लाझा र् पश्चिम - सी विंग

दिनांक: २०–०५–२०२५ ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकारी

दिनांक - १९/०५/२०२५

वेस्ट लेझर रिसॉर्ट्स लिमिटेड

सीआयएन : एल५५१०१एमएच२००८पीएलसी१७७९४१ : वेबसाईट: www.westleisureresort.co.in **नोंद. कार्यालय** : मॉल ऑफिस, २रा मजला, मेट्रो जंक्शन मॉल, वेस्ट पायोनिर प्रॉपर्टिज (इंडिया) प्रा. लि., नेतीवली, कल्याण (पू), ठाणे-४२१३०६ द् : ०२५१-२३५२३८७; ई-मेल आयडी: ho@ha

३१.०३.२०२५ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षासाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांची विवरण

	संपलेली	संपलेले वर्ष	
तपशील	३१.०३.२०२५ लेखापरिक्षित	३१.०३.२०२४ लेखापरिक्षित	३१.०३.२०२५ लेखापरिक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	(१०.६५)	€.00	७६.८८
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	(१७.७०)	(४১.७४)	६.९१
कालावधीसाठी करपूर्व निञ्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(१७.७०)	(४७.८४)	६.९१
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(१४.९५)	(३७.४७)	(४.०४)
कालावधीसाठी एक्ण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) (करोत्तर) धरून)	१०८.४८	१६.००	(\$3.08)
समभाग भांडवल	३०५.३३	३०५.३३	३०५.३३
राखीव (मागील लेखापरिक्षित लेखा विवरणातील पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	_	-	-
प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे (अखंडीत आणि खंडीत प्रवर्तनासाठी)			
मूलभुत आणि सौम्यिकृत (रु.)	(0.88)	(१.२३)	(०.१३)
टिपा : वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्व	लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५	च्या रेग्युलेशन ३३

अन्वये स्टॉक एक्स्चेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही/वर्षांसाठी वित्तिय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा

आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट <u>www.bseindia.com</u> आणि

. जपनीची वेबसाईट <u>http://www.westleisureresort.co.in/financial_results.html</u> वर उपलब्ध आहे

जाहीर नोटीस

प्रबंधक/तनिस/मु. उप./सुनावणी/२०२५/अपिल क्र. १४६/२०२४ श्रीम साजिदा जलिल अहमद शेख

विरुध्द अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा अपिलिय प्राधिकारी, पश्चिम उपनगरे, वांद्रे आणि इतर

अपिलार्थी श्रीम. साजिदा जलिल अहमद शेख, यांनी अपर जिल्हाधिकारी तथा अपिलिय प्राधिकारी (अति/निष्का) पूर्व उपनगरे यांच्या आदेशाविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा निर्मूलन व पुनिर्विकास) १९७१ अधिनियम कलम ३५ अंतर्गत नियम ७ (२(अ) अन्वये तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे) आमचे कार्यालयात अपिल क. १×६/२०२× टाखल केलेले आहे

सद्र अपिलाच्या अनुषंगाने तक्रार निवारण समिती यांच्या न्यायालयासमोर दिनांक १३/११/२०२४ रोजी सुनावणी घेण्यात आली होती. सदर सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात अपिलार्थी श्रीम. साजिदा जलिल अहमद शेख, यांना मा. तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे) यांचे दालनात झालेल्या १३/११/२०२४ रोजीच्या सुनावणी दरम्यान समितीने घेतलेल्या निर्णयानुसार अपिलात दुरुस्ती करून प्रतिवादी क्र. ६ साबळे गनी अब्बास, यांना अपिलात प्रतीवादी बनवून त्यांना नोटीस बजाविण्याचे निर्देश देण्यात आले त्याचप्रमाणे अपिलार्थी यांनी दिनांक १७/१२/२०२४ रोजी अपिलात दुरुस्ती करून प्रतिवादी क्र. ६ श्री. साबळे गनी अब्बास यांना प्रतिवादी पक्षकार बनविले व नोटीस बजावली तरीपण प्रतिवादी क्र. ३ विकासक, मे. नवनिर्माण वेलफेअर को- हौ.सो.लि., प्रतिवादी क्र. ४ विकासक, मे. फेअरमाऊंट कंस्ट्रक्शन प्रा.लि., प्रतिवादी क्र. ५ श्री. जलिल अहमद शेख व प्रतिवादी क्र. ६ श्री. साबळे गनी अब्बास, दिनांक २५/०४/२०२५ रोजीच्या सुनावणीस गैरहजर होते. म्हणून प्रतिवादींचे म्हणणे ऐकण्यासाठी म्हणून दिनांक २३/०५/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता तक्रार

निवारण समिती (मुंबई उपनगरे), पहिला मजला, जुने जकात घर, शहित भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१ यांचे दालनात सनावणी आयोजित केलेली आहे. प्रकरणी प्रतिवादी क्र. ३ विकासक, मे नवनिर्माण वेलफेअर को- हौ.सो.लि., प्रतिवादी क्र. ४ विकासक, मे. फेअरमाऊंट कंस्ट्रक्शन प्रा.लि. प्रतिवादी क्र. ५ श्री. जलिल अहमद शेख, व प्रतिवादी क्र. ६ श्री. साबळे गनी अब्बास यांनी आपलेकडील मळ कागदपत्रांसह सनावणीसाठी

उपस्थित राहाणेसाठी सदरची जाहीर नोटीस देण्यात येत आहे. सदर सुनावणीस आपण उपस्थित न राहिल्यास आपणास काहीही सांगावयाचे नाही, असे गृहित धरून नियमानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल.

(नंदकुमार आर. साळवी)

तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे)

Hybrid FINANCIAL SERVICES LIMITED CIN No. 199999MH1986PLC041277

Regd. Office: 104, 1st Floor, Sterling Centre, Opp. Divine Child High School, Andheri – Kurla Road, Andheri (East), Mumbai – 400 093

Extract of the Statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2025

Quarter Ended 31/03/2025 Ended 31/03/2025 Ended 31/03/2025 Ended 31/03/2024 Ended 31/03/2025 31/03/2024 Total income from Operations and Others 129.66 86.45 352.97 198.9 206.0 718.93 Net Profit for the Period / Year before Exceptional Item 405.01 Exceptional Item 6.88 19.14 6.88 19.14 Net Profit for the Period / Year after Exceptional Item and before Tax 98.7 46.33 205.93 107.14 105.38 385.87 0.05 17.23 2.18 Tax Expense Net Profit for the Period / Year after Tax 98.77 46.33 205.93 107.09 383.69 88.15 Other Comprehensive Income (OCI) Remeasurement of (Losses) / Gains on Non Current Investments (0.10)0.07 0.18 (639.01) (50.50)119.48 46.40 (531.92) 37.65 503.17 Total Comprehensive Income / (Loss) for the period / yea 98.67 206.11 [comprising of Profit / (Loss) for the period / year (after tax) and other comprehensive Income / (Loss) (after tax) Paid up Equity Share Capital of Rs. 5 each Reserves excluding Revaluation Reserves as per the Audited Balance Sheet (364.75) (364.75) 2,447.51 1,529.64 2,447.5 (1,035.93 11) Earnings per share: (a) Basic 0.34 (not 0.70 0.30 1.30

0.34

nualised) annualised

Note: The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and Vear Ended 31st March 2025 are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com and www.nseindia.com)

By order of the Board

By order of the Board For HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED Sd/-

Whole Time Director and Company Secretary DIN: 00036297

0.70

K. Chandramouli

0.36

深回

0.30

1.30

मिर्क इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ONIDA

				(रक्व	न्म रु. लाखां त)		
		तिमाहीअखेर		वर्षअखेर			
तपशील	३१.०३.२०२५	39.97.7078	39.3.7078	३१.०३.२०२५	38.03.2028		
	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित		
रिचालनातून एकूण उत्पन्न	२०,४५७	१६,९३९	२९,७५१	७५,७४२	९७,४५३		
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(१०५)	(५२७)	(५,१११)	(२३०)	(६,२२१)		
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	११८	(५२७)	(५,१११)	(२३०)	(६,२२१)		
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	११८	(५२७)	(५,१११)	(२३०)	(६,२२१)		
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसम वेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश	રપ	(५३२)	(५,१३५)	(3\$\$)	(६,२४०)		
ादानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १/-)	२,३११	२,३११	२,३११	२,३११	२,३११		
ाखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)				१०,२६१	१०,५३३		
उत्पन्न प्रतिशेअर (रु.) (प्रत्येकी रु. १/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता)							
(लभूत	0.04	-0.73	-7.78	-०.१०	-2.59		
सौम्यीकृत	0,04	-0.73	-7.78	-0.80	-2.59		

u . वरील विवरण हे सेबी (सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंबेसकडे दाखल करण्यात आलेल्या वितरीय निष्कर्षांच्या विस्तुत प्रारूपाचा सारांश आहे. वितीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूच बीएसई व एनएसईच्या वेबसाइट्स अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.onida

वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आलेले असून संचालक मंडळाद्वारे त्यांची दि. २०.०५.२०२५ रोजी पटनोंदणी करण्यात आली आहे

(b) Diluted

Place: Mumbai Date: 21st May 2025

सभेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ०१०४१८०९



ॲक्सिस बँक लिमीटेड

नोंदणीकृत कार्यालय :- ऑक्सस बँक लि., ''त्रिशूल'', 3रा मजला, समर्थेश्वर मंदीर समोर, लॉ गार्डन एलिब्रिज जवळ, अहमदाबाद - 380006. शाखेचा पत्ता - ॲक्सिस बँक लि., पाचवा मजला, गिंगाप्लेक्स, एनपीसी -1, टीटीपी इंडस्ट्रीअल एरिया, मुगलासन रोड, ऐरोली, नवी मुबंई - 400708.

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

सिक्युरिटाईजेशन अँण्ड रीकन्स्ट्रक्शन ऑफ फाइनेंशियल असेटस एंड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट 2002 च्या अंतर्गत अचल मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सुचना, प्रतिभूती हिताधिकार अमलबजावनी नियमावली 2002, च्या नियम 8 (6) नियमासह.

याद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदारांना सुचना देण्यात आली आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता सुरक्षित धनकोकडे गहाण/शृल्क आकारली आहे, ज्याचा प्रत्यक्ष ताबा (खाली तपशीलवार) आहे. सुरक्षित कर्जदाराच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने घेतलेली रक्कम "जेथे आहे तसे", "जसे आहे तसे" आणि "जे काही आहे" आणि देय रकमेच्या वसुलीसाठी "कोणताही आधार नाही" (संबंधित कॉलममध्ये खाली दर्शविलेल) वर विकले जाईल. खाली दर्शविलेल्या संबंधित कर्जदार आणि हमीदारांकडून ॲक्सिस बँकेच्या सुरक्षित कर्जदाराला. ॲक्सिस बँकेने संबंधित कर्जदार आणि जामीनदार (त्यांच्या) कडून जमा केलेल्या रकमेच्या वसुलीसाठी (संबंधित रतंभात खाली दर्शविलेले) संबंधित मालमत्तेची राखीव किमत आणि बयाणा रक्कम खाली दर्शविल्याप्रमाणे. संबंधित कॉलममध्ये खाली दर्शविल्याप्रमाणे संबंधित मालमत्तेची राखीव किमत आणि बयाणा जमा

अनु.	कर्जदाराचे नाव	गानगानेने नर्गान	मालमत्तेचे वर्णन					
क्र.	गहाणदार	नालनत्त्व प्रणन	EMD किंमत	EMD किंमत	देय (रु. मध्ये)			
••	हरेंद्र बिद्रनाथ उत्तम, कांता एव उत्तम्स बी-5, 10 तीसरा मजला महाराजा सुरज मॉल सीएचएस, जुड़ वसोंवा लिंक रोड, 4 बंगलो, आझाद नगर अंधेरी पश्चिम मुंबई - 400053 येथे देखिल: फ्लॅट नं. बी 2403, चोवीसवा मजला, वेस्टर्न हाइट्स, जेपी रोड, गुरीद्वारा च्या समोर चौथा बंगलो अंधेरी पश्चिम मुंबई - 400058 स्वाती संतोश मोहिते, संतोश विनोद मोहिते	866 / बी, गुरुद्वारा च्या समोर, चौथा बंगलो, रा. गाव आंबिवली येथे स्थित, वर्सोवा एरिया, अंधेरी पश्चिम मुंबई - 400058 एरिया क्षेत्रफळ :	रु. ४५२९८५००(रूपये चार कोटी बावण्ण लाख अठ्याण्णव हजार पाचशे फक्त) रु. ४५२९८५० (रूपये पंचेचाळीस लाख एकोणतीस हजार आठशे पन्नास फक्त) रु. ७०६८००० (रूपये सत्तर	25 जून 2025 11 ते 12 दरम्यान बोली सादर करण्याची शेवटची तारीख आणि वेळ: 24 जून 2025 सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत.	रू. 6,43,61,551.00 (रुपये सहा कोटी त्रेचाळीस लाख एकसध्उ हजार पाचशे एकावण्ण फक्त) रोजी 21-04-2025			
2.	स्वाता सतास नाहत, सतास विनाद नाहत रूम नं. 601, प्लॉट नं. 39, ए-सेक्टर 36, सिद्धीविनायक टॉवर, कामोठे, निव मुंबई, महाराष्ट्र - 410209. येथे देखिलः शॉप नं. 12, लाइफ स्टाइल लेडिज ब्युटी पार्लर, नंदनवन पार्क को-ऑप हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नं. 9, सेक्टर - 16, पीएमसी बँक कामोठे जवळ, निव मुंबई, महाराष्ट्र - 410209. येथे देखिलः शॉप नं. 06, तळ मजला, प्लॉट नं. 324, सेक्टर - 17, क्रिष्णा पॅराडाइस, उल्वे, निव मुंबई, जि रायगड, महाराष्ट्र - 410206		रु. ७०८८०० (रुपये संसार लाख अडुसष्ट हजार फक्त) रु. ७०८८०० (रुपये सात लाख सहा हजार आठशे फक्त)	23 जून 2025 11 ते 12 दरम्यान बोली सादर करण्याची शेवटची तारीख आणि वेळ: 24 जून 2025 सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत.	रू. 57,94,242.00 (रूपये सत्तावण्ण लाख चौ-याण्णव हजार दोनशे बेचाळीस फक्त) रोजी 22 एप्रिल 2025			
3.	जयँद्र वत्लभदास मानेक, शिल्पा जयँद्र मानेक, मुलेश जयँद्र मानेक, सन्नी जयँद्र मानेक महाजन वाडी च्या समोर 903 निलम सीएचएस खार अली ठाणे पश्चिम ठाणे महाराष्ट्र 400601 भारत येथे देखिलः संपुर्ण तळ मजला, सुर्या फ्लोर मिल बुइनिलम सीएचएस खरखाली ठाणे पश्चिम - 400601	संपर्ण तळ मजला, सुर्या फ्लोर मिल, सीएसटी नं. 236, 238 / ए, आणि 238 / बी, टिक्का नं. 3, गाव महागेरी, ठाणे पश्चिम - 400601. क्षेत्रफळ :- 1070 चौ. फूट बिल्ट अप आणि येथे देखिल शॉप नं. 4 आणि 5, तळ मजला, ''मोहंताल विश्राम सीएचएसएल'' नावाने ओळखली जाणारी बिल्डींग, ठाणे पश्चिम, ठाणे - 4000601, क्षेत्रफळ : 213 चौ. फूट कार्पेट एरिया (शॉप नं. 4) क्षेत्रफळ :- 1070 चौ. फूट बिल्ट अपज एरिया अणि येथे देखिल शॉप नं. 4 आणि 5 तळ मजला, ''मोहंताल विश्राम सीएचएसएल'' नावाने ओळ उनी पाणीरी बिल्डींग, खारकार अली, महागिरी, ठाणे पश्चिम, ठाणे - 400601 क्षेत्रफळ :- 213 चौ. फूट कार्पेट एरिया (शॉप नं. 5) 355.31 चौ. फूट कार्पेट एरिया (शॉप नं. 5) 355.31 चौ. फूट कार्पेट एरिया (शॉप नं. 4)	रू. 33648000 (रुपये तीन कोटी छत्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार फक्त) रू. 3364800 (रुपये तेहत्तीस लाख चौसष्ठ हजार आठशे फक्त)	25 जून 2025 11 ते 12 दरम्यान बोली सादर करण्याची शेवटची तारीख आणि वेळ: 24 जून 2025 सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत.	रु. 57,94,242.00 (रुपये सत्तावण्ण लाख चौ-याण्णव हजार दोनशे बेचाळीस फक्त) रोजी 05 मे 2025			
	संपर्क व्यक्ती: प्राधिकृत	त अधिकारी श्री. हरीश गौडा, ई-मेल आयडी: hareesh.gowda@axi	sbank.com किंवा संपर्क: 9	594597555	-			

विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी, कृपया सुरक्षित कर्जदाराच्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या, म्हणजे https://www.axisbank.com/auction-retail आणि बँकेची मान्यताप्राप्त सेवा प्रदाता M/S C1 India Private Limited

बँकेच्या मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार M/s.C1 India Private Limited मार्फत त्यांच्या https://www.bankeauctions.com या वेब पोर्टलवर हा लिलाव ऑनलाइन केला जाईल. हे देखील लक्षात घ्या की सांगितले की विक्री डेट रिकव्हरी ट्रिब्युनलसमोर दाखल केलेल्या सिक्युरिटायझेशन अर्जाच्या निकालाच्या अधीन आहे, जर असेल तर.

इतर कोणत्याही सहाय्यासाठी, इच्छुक बोलीदार कार्यालयीन वेळेत अधिकृत अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. बोली हस्तांतरणीय नाही.

ही नोटीस सिक्युरिटी इंटरेस्ट (अंमलबजावणी) नियम, 2002 च्या नियम 8(6) अंतर्गत कर्जदारांना 15 दिवसांची नोटीस मानली जावी. बोली वाढीव रक्कम रु. 10,000/- (रुपये दहा हजार फक्त) प्रत्येक खात्यासाठी,

बोली सादर करण्याचे ठिकाण: ॲक्सिस बँक लि., पाचवा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी – १, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई – ४०० ७०८

तपासणी पूर्व नियुक्तीच्या अधीन असेल.

दिनांक : 22.05.2025, ठिकाण : ठाणे

(मजकुरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा.)

_____ शिखर लीजिंग आणि ट्रेडिंग लिमिटेड

0.16

नोंदणी. कार्यालय : १३०१, १३वा मजला, टॉवर-बी, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, (प.), मुंबई-४०० ०१३, टेलि. ०२२-३००३ ६५६५ सीआयएन क्र. : यु५१९००एमएच१९८४पीएलसी०३४७०९, ईमेलः info.roc7412@gmail.com

(रु. लाखांत) 2 that the state of the state o

३१.०३.२०२५ राजा सपलला तिमाहा/वर्षाकारता आलप्त लखापाराक्षत वित्ताय निष्कर्षाच विवरण												
	तपशील	रोजी संपलेले तीन महिने	रोजी संपलेले तीन महिने	तारखेपर्यंत वर्ष	तारखेपर्यंत वर्ष							
		(३१/०३/२०२५)	(३१/०३/२०२४)	(३१/०३/२०२५)	(38/03/2028)							
(खा	लील टिपा पहा)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)							
१	अखंड कामकाजातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१९.३०	१९.२२	८०.३५	৬४.१०							
?	कालावधीसाठी निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	(२.१४)	३४.८२	२२.६२	२६६.५४							
Ą	कालावधीसाठी (करपूर्व) निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(२.१४)	३४.८२	२२.६२	२६६.५४							
8	कालावधीसाठी (करोत्तर) निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(\$2.0)	(५.९३)	१३.९३	२०१.०४							
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/(तोटा) आणि इतर	(02)	(4.65)									
_	सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(0.93)	(५.९३)	१३.९३	२०१.०४							
દ	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/- चे समभाग)	१२७.७३	१००.००	१२७.७३	१००.००							
૭	ताळेबंदात दर्शवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव वगळून राखीव	_	_	६०४.५१	६१८.३०							
6	नेट वर्थ	७३२.२३	७१८.३०	७३२.२३	७१८.३०							
9	एकूण कर्ज	१३८.९६	२५५.२२	१३८.९६	२५५.२२							
१०	डेब्ट इक्विटी रेशो	0.88	٥.३६	0.88	٥.३६							
११	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (खंडीत आणि अखंडीत परिचलनाकरिता)											
	(ए) मूलभूत :	(0.09)	(0.49)	१.०९	२०.१०							
	(बी) सौम्यिकृत :	(0.09)	(0.49)	१.०९	२०.१०							

ठिकाण : मंबर्ड

ठिकाण : मुंबई

दिनांक : २० मे, २०२५

दिनांक : २० मे. २०२५

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंज कडे सादर केलेल्या ३१.०३.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही/वर्षाकरिता निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.shikharleasingandtrading.in वर उपलब्ध आहे.

शिखर लीजिंग आणि टेडिंग लिमिटेड करिता सही / -

विपल पोपटलाल छेडा पूर्ण वेळ संचालक

डीआयएन क. : ००२९७८३८



क्लासिक इलेक्ट्रिकल्स लिमिटेड

नोंदणी. कार्यालय: १३०१, १३वा मजला, टॉवर-बी, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, (प), मुंबई-४०० ०१३, टेलि. : ०२२-३००३ ६५६५

सीआयएन क्र. : एल२५२०९एमएच१९८५पीएलसी०३६०४९, ईमेलः info.roc7412@gmail.com ३१.०३.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही वर्षाकरिता अलिप्त लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

	11. 11. 11. 11. 11. 11. 11. 11. 11. 11.				
	तपशील	संपलेले तीन महिने	संपलेले तीन महिने	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
		(३१.०३.२०२५)	(३१.०३.२०२४)	(३१.०३.२०२५)	(३१.०३.२०२४)
(खा	लील टिपा पहा)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
१	अखंड कामकाजातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२४.२५	२३.७७	९७.९४	९७.५૫
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर,				
	अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	(५.७१)	४.१५	(२०.२०)	३५.८८
ş	कालावधीसाठी (करपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)				
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(५.७१)	४.१५	(२०.२०)	३५.८५
8	कालावधीसाठी (करोत्तर) निव्वळ नफा/ (तोटा)				
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	६.२७	(३.९२)	(१९.०६)	१९.८३
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न				
	(कालावधीसाठी (करोत्तर) नफा/(तोटा) आणि इतर				
	सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	६.२७	(३.९२)	(१९.०६)	१९.८
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल				
	(दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/-)	१९०.५६	१४८.५२	१९०.५६	१४८.५
9	ताळेबंदानुसार पुर्नमुल्यांकित राखीव वगळून	-	-	९७४.०५	१,०३५.१९
L	नेट वर्थ	१,१६४.६१	१,१८३.६७	१,१६४.६१	१,१८३.६।
٩	एकूण कर्ज	१०४.४४	48.02	१०४.४४	48.0
१०	डेब्ट-इक्विटी रेशो	0.09	०.०५	0.09	0.0
११	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे)				
	(खंडीत आणि अखंडीत परिचलनाकरिता)				
	ए) मूलभूत :	0.33	(०.२६)	(१.००)	१.३
	बी) सौम्यिकृत :	0.33	(०.२६)	(१.००)	१.३

१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंज कडे सादर केलेल्या ३१.०३.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही वर्षाच्या निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज च्या वेबसाईटस www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.classicelectricals वर उपलब्ध आहे.

> क्लासिक इलेक्ट्रिकल्स लिमिटेड करिता राजेश हिरजी शहा

व्यवस्थापकीय संचालक



एस. पी. कॅपिटल फायनान्सिंग लि.

नों. का.: दी रुबी, ५ वा मजला, ऑफिस नं. ५सी, साऊथ विंग, लेव्हल ८वी, जे.के. सावंत मार्ग, मुंबई - ४०००२८ दूरध्वनी : ४०३७२४२४, वेबसाईट : www.spcapital.in, ईमेल : spcapitalfin@gmail.com, स्क्रीप कोड : ५३०२८९

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी अलिप्त आणि एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

(रु. लाखांत)

अ.	तपशील			अलिप्त			अ.	तपशील	एकत्रित				
क्र.			संपलेली तिमाही		संपलेत	ने वर्ष	क्र.			संपलेली तिमाही		संपलेत	ने वर्ष
		३१/०३/२०२५ (लेखापरिक्षित)	३१/१२/२०२४ (अलेखापरिक्षित)	३१/०३/२०२४ (लेखापरिक्षित)	३१/०३/२०२५ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित)			३१/०३/२०२५ (लेखापरिक्षित)	३१/१२/२०२४ (अलेखापरिक्षित)	३१/०३/२०२४ (लेखापरिक्षित)	३१/०३/२०२५ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१६८.९४	१३१.०२	७२.४१	५६१.५६	२५५.१०	१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१६८.९३	१३१.०२	७२.४०	५६१.५६	२५५.१०
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर अपवादात्मक आणि/किंवा	३०.९५	९.२३	२१.३१	१५१.८४	७३.७६	?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर अपवादात्मक आणि/किंवा	३०.९५	9.28	२१.३१	१५१.८४	७३.७६
Ш	अनन्यसाधारण बाबींपूर्वी)							अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)					
3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/िकंवा	३०.९५	९.२३	२१.३१	१५१.८४	७३.७६	3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/िकंवा	३०.९५	9.23	२१.३१	१५२.५७	७३.७६
	अनन्यसाधारण बाबींनंतर)							अनन्यसाधारण बाबींनंतर)					
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा	-3.67	७.२३	२३.९२	९०.२७	५६.३७	Χ	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा	-\$.88	७.२३	२३.९२	९१.५०	५६.३७
	अनन्यसाधारण बाबींनंतर)							अनन्यसाधारण बाबींनंतर)					
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न कालावधीसाठी नफा/(तोटा)	-98.08	-१५४.४९	४८.४५	२०९.८१	२२९.६३	ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर)	-९३.८६	-१५४.४९	४८.४५	२११.०४	२२९.६३
	(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून							आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून					
ξ	समभाग भांडवल				६०१.२२	६०१.२२		समभाग भांडवल				६०१.२२	६०१.२२
৬	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित				१,५५१.३२	१,५२०.४५	Ø	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित				१,९०२.०६	१,८७०.४५
	राखीव वगळून)							राखीव वगळून)					
۷	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/– चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)						6	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/– चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)					
	मुलभूत :	-०.०६	0.87	0.80	१.५०	0.98		मुलभूत :	-0.80	0.83	0.80	१.४६	٥.९४
	सौम्यिकृत :	-०.०६	0.87	०.१०	१.५०	0.98		सौम्यिकृत :	-0.80	0.83	0.80	१.४६	٥.९४

- बरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अद्र डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये साद्र केलेल्या ३१.०३.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवत्ताय जोह. तिमाही/लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण बीएसई ची वेबसाईट www.bseindia.com वर आणि
- वरील अलिप्त/एकत्रित निष्कर्ष, लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकन केले जे संचालक मंडळाने २०.०५.२०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजूर केले.



एस. पी. कॅपिटल फायनान्सिंग लिमिटेड साठी सुरेशचंद प्रेमचंद जैन

डीआयएन क्र.: ००००४४०२

ठिकाण : मुंबई दिनांक : २०.०५.२०२५ पुढील तपशिलांसाठी कृपया खालील क्युआर कोड स्कॅन करा